

No. ACC/Secretarial/IEPF

June 20, 2023

National Stock Exchange
of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No.C/1, G Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400 051
Scrip Code: ACC

BSE Limited
Corporate Relations
Department
P.J. Towers, Dalal Street
Mumbai 400 001
Scrip Code: 500410

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement- Notice to Shareholders regarding transfer of Equity Shares to Investor Education & Protection Fund (IEPF)

We enclose herewith the newspaper advertisement published by the Company pursuant to Rule 6(3) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and Regulations 30 and 47(1)(d) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, in connection with transfer of unpaid dividend/ shares to IEPF.

This information will also be available on the website of the Company at www.acclimited.com.

You are requested to take the above on record.

Thanking you,


Yours Sincerely,
For ACC LIMITED

VINOD BAHETY
CFO

Encl.: as above

The future is here

Day 1 highlight was India's 57 shortlists in 18 categories



SACHIN TALWALKAR

IT'S THAT TIME of the year when the advertising world (if we can still call it that) makes its way into the French Riviera to witness what's what and the who's who of the industry.

And, as I set foot on the Promenade de la Croisette and make my way to the Cannes Lions Festival of 2023, I feel a sense of excitement about what I am about to witness, like a new season of a favourite show to binge on. And I hope it would be another big hit.

Also exciting is India's 57 shortlists in 18 categories so far. Though it will be difficult to match last year's performance by India, the representation is strong and varied. It can only grow here on.

Cannes Lions continues to be the benchmark for ideas and creativity in advertising. Over the years, the award has expanded its categories to allow agencies to look at their work in an integrated way, effectively enabling them to enter and win in categories they don't even work in.

One such category where we can see an upsurge in crossover entries is health and wellness.


For advertisers, health is becoming increasingly important, especially since we are now challenged to solve real-world problems, from environmental disasters to issues of mental health and work-life balance. It affects us all. And it affects our well-being.

Another critical area of conversation is AI and its implications on our businesses in media, creativity and analytics. The excitement about it is



Major shortlists

CATEGORY	BRAND	AGENCY
Media Lions	Mortein	Dentsu Creative India
	Dove	Mindshare India
PR Lions	Oreo	Leo Burnett
	Swiggy	Talented
Entertainment Lions	Airtel	Leo Burnett
	Battleground Mobile India	DDB Mudra Group
Industry Craft Lions	Vedantu	Dentsu Creative
	Stir	FCB India
Social & Influencer Lions	MTV	DDB Mudra Group
Innovations Lions	Burger King	Leo Burnett
	Lay's	Leo Burnett
Glass Lions	Dove	Ogilvy



CANNES DIARY

unmissable. From metaverse to AI, personalisation to gamification—these are the trends that will be driving the future. And these are the key themes of conversation by speakers and panelist here at Cannes.

Many of these conversations are unraveling at the Havas Café, Havas's very own meet-and-greet watering hole on the Boulevard de la Croisette.

Over the years, it has become a permanent fixture at

Cannes Lions to host noted speakers and panelist from around the world. This year is no different. With an agenda that's packed and interesting, Sir John Hegarty will discuss the power of content with our global chief transformational officer, Greg James.

Paul Limbrey, VP, global client & agency solutions at Google, will lead the conversation about the convergence of data, digital transformation and experience along with Jorge Irizar, global COO, Havas Media Network, and George Papandreopoulos, global managing director, CSA, followed by Yannick Bolloré, chairman & CEO, Havas, introducing the happy hour, unleashing the power of rugby with Vivendi.

The next few days will influence the course of creativity within our industry and define the year to come. And I am happy to be here to witness it.

(The writer is the CCO of Havas Life Sorrento)

EXPLAINER

GREEN ACTIVISTS SEE RED OVER NICOBAR PORT

The two months for which the National Green Tribunal (NGT) had stayed the forest/environmental clearance (FC/EC) granted to proposed infrastructure projects on the Great Nicobar Island will soon be over. The NGT had ordered a scrutiny of the EC by a high-powered committee (HPC) in the interim period. **Sarthak Ray** takes a look at the issue



What EAC said

THE MOEFCC'S EXPERT appraisal committee (EAC) "noted the scale of impacts... on flora and fauna of GNI and native populations." However, "considering the strategic nature" of the project, it allowed the grant of EC and Coastal Regulation Zone (CRZ) clearance "with specific conditions", including on conservation of turtle species, the Nicobar megapode, crocodiles, and translocation of coral reefs.

What NGT said

THE NGT REFUSED to "interfere" in the grant of the clearance. It, however, stayed the EC for two months in April, citing "unanswered deficiencies" such as the translocation of 16,150 coral colonies out of 20,668, "without any mention of threat to the remaining 4,158". Further, it underscored that the EIA data had been collected for only one season against the required three and that the project is located in a prohibited area as per the Coastal Regulation Zone norms. It set up the HPC to examine these.

The mega project & the EIA

THE MEGA-PROJECT IS centred around a proposed international container trans-shipment port of 14.2 million twenty-foot equivalent units (TEU) at Galathea Bay in Great Nicobar Island (GNI), with an international airport (capacity of 4,000 peak-hour passengers), township, a gas and solar-based power plant.

Within the ₹72,000 crore mega project, ₹41,000 crore is earmarked for the trans-shipment port. Around 244 square kilometres, including 131 sq km of pristine forest lands, are to be diverted. The environmental impact assessment (EIA) report—prepared by Hyderabad-based Vimta Labs and released in December 2021—held that "with proper environment management system... (the project) will contribute to the economic development of the GNIs" and India.

2013
GREAT NICOBAR ISLAND ADDED TO UNESCO'S BIOSPHERE PROGRAMME
January 2021
GALATHEA BAY WILDLIFE SANCTUARY IS DENOTIFIED FOR THE PORT PROJECT
17,347
PROJECTED DIRECT AND INDIRECT EMPLOYMENT BY 2025 FROM THE PROJECT
75% of India's
TRANS-SHIPMENT CARGO HANDLED ABROAD

Criticism of EIA

WHILE CONSERVATIONISTS HAD outlined many threats to the islands' ecology from the project—including threats to endangered fauna, the felling of a large number of trees (8.52 lakh), the impact on local tribes (Shompen and Nicobarese), etc—the EIA report attracted criticism because of the discrepancies it contained. As per an article in *The Hindu*, the report talked of personnel associated with the assessing agency being in the field in December 2020, much before the terms of reference for EIA were notified in May 2021, casting a cloud on the independence of the EIA process.

There were large gaps in data as well as discrepancies such as the executive summary saying there are no coral reefs in the Galathea port area while the Zoological Survey of India study appended to the report talked of reefs over 116 hectares. At one place, the EIA report says there are 330 species of fauna on the island even as the ZSI survey lists 695.

What conservationists say

CONSERVATIONISTS HAD TERMED the NGT order disappointing since they believed it reflected the stance of the project proponents. The tribunal had said, "While it is true that the EIA procedure is mandatory, it does not however follow that hyper technical approach should be adopted ignoring ground realities...".

The activists also sought to highlight the "conflict of interest" in the NGT-constituted HPC being headed by the secretary, MoEFCC—the ministry is a respondent in the case—apart from having a nominee of the NITI Aayog whose deliberations had reportedly triggered infra-plans for the Andaman & Nicobar Islands.

Why project is being pushed

PROJECT PROPONENTS BELIEVE it is a "game-changer". India has no large container trans-shipment port—75% of the country's trans-shipment cargo is handled at ports in Colombo, Singapore and ports in Malaysia. This not only means these jurisdictions benefit from India's trade but also that industry in India remains vulnerable to price

escalations, congestion issues at the ports and inefficiencies.

There have long been calls for a trans-shipment port in southern India that not only serves domestic interests but also adds to India's prowess in sea-based logistics. Advocates of the project point to strategic and job-creation benefits.

IFCI FACTORS LIMITED
(A SUBSIDIARY OF IFCI LTD.)
(A Government of India Undertaking)
Regd. Office: 7 Floor, IFCI Tower, 61 Nehru Place, New Delhi-110019, Tel: 011-46412000, Fax: +91-11-46521436, Website: www.ifcifactors.com, CIN:74699DL1955G0074649

Tender No: IFL/HO/C&R/02/2023-24, dated 20/06/2023

SALE OF FINANCIAL ASSETS BY IFCI FACTORS LIMITED (IFL) UNDER SWISS CHALLENGE METHOD

Facilities to be assigned	Total Outstanding Amount (Rs. in crore) (as on 31/12/2022)	Offer in Hand ("Reserve Price") (Rs. in crore)	Terms of Sale
Pool of NPAs as detailed at Appendix I of the RFP (hereinafter referred to as the "Portfolio")	1,816.43	13.00	100% cash basis

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) The Tender Document / Request for Proposal (RFP) with detailed terms and conditions for the same has been uploaded on the website of IFL (<http://www.ifcifactors.com>) under the tab "Tenders". Last date for submission of Earnest Money Deposit (EMD) and Expression of Interest (EOI) with all enclosures is 30/06/2023 by 5pm. The e-auction/bidding will take place on 18/07/2023 at 12 noon. For further details please visit the website of IFL. All corrigenda / addenda / amendments / time extensions / clarifications etc., if any, to the RFP will be hosted only on the website (<http://www.ifcifactors.com>). Note: IFL reserves the right to reject all or any bid(s), wholly or partly without assigning any reason whatsoever.

PLACE : NEW DELHI, DATE : 20-06-2023 **Sd/-, Senior Vice President (Credit & Recovery)**

ACC Limited
Registered Office: Cement House, 121, Maharshi Karve Road, Mumbai - 400020
CIN: L26940MH1936PLC002515, Phone: +91 22 41593321
Website: www.acclimited.com; Investor Support: ACC-InvestorSupport@adani.com

adani Cement

NOTICE TO THE SHAREHOLDERS REGARDING TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("Rules") for transfer all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years, to the IEPF set up by the Central Government.

Accordingly, the dividend amount pertaining to the 79th Interim Dividend declared for the financial year ended December 31, 2016, which remains unclaimed for seven (7) years is due to be credited to the IEPF by September 29, 2023.

The Company in compliance with the aforesaid Rules has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF and has also uploaded full details of unclaimed dividends as well as such shares due for transfer on the website of the Company at www.acclimited.com. Shareholders are requested to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF.

In view of the above, all such Shareholders are requested to make an application to the Company on or before August 31, 2023 for claiming the unpaid dividend for the year 2016 onwards so that their shares are not transferred to IEPF. Kindly note that all future benefits, dividends arising on such shares would also be transferred to IEPF.

Shareholders may note that both the unpaid/unclaimed dividends and the shares transferred to IEPF can be claimed by them from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

For any clarification on the above, Shareholders may kindly contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. KFNI Technologies Ltd., Tower B, Plot Nos. 31 & 32 Selenium Building, Gachibowli Road, Financial District, Nanakramguda, Hyderabad-500032, Telephone Nos.: 040-67162222, Email: einward.rs@kfintech.com.

For ACC Limited
Sd/-
Vinod Bahety
Chief Financial Officer

Place: Mumbai
Date: 19th June, 2023

HDFC MUTUAL FUND
BHAROSA APNO KA
HDFC Asset Management Company Limited
A Joint Venture with abrdn Investment Management Limited
CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the following distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Option of **HDFC Arbitrage Fund**, an Open-ended Scheme investing in Arbitrage Opportunities ("the Scheme") and fixed **Thursday, June 22, 2023** (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same:

Name of the Scheme / Plan(s) / Option(s)	Amount of Distribution (₹ per unit)#	Face Value (₹ per unit)	Net Asset Value ("NAV") as on June 16, 2023 (₹ per unit)
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)			10.551
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)	0.040	10.00	11.013
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)			10.936
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)			10.689

Amount of distribution per unit will be the lower of that mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the third decimal) as on the Record Date.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme, on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-Distribution NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

Unit holders are advised to note that for redemptions and IDCW declared with effect from January 13, 2023, as per amended SEBI regulations, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For **HDFC Asset Management Company Limited**
(Investment Manager to HDFC Mutual Fund)

Place : Mumbai
Date : June 19, 2023

Sd/-
Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

TITAGARH RAIL SYSTEMS LIMITED
(Formerly TITAGARH WAGONS LIMITED)
CIN: L27320WB1997PLC084819
Registered Office: Titagarh Towers, 756 Anandapur, E.M Bypass, Kolkata 700107
Phone: (033) 40190800, Fax: (033) 40190823
Email: investors@titagarh.in, Website: www.titagarh.in

CORRIGENDUM TO NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY'S MEMBERS, SCHEDULED ON TUESDAY, THE 4TH JUNE, 2023

Notice is hereby given that the Company has on 19th June, 2023 despatched a Corrigendum to the Notice of Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Company's members, scheduled on Tuesday, the 4th June, 2023 setting out certain additional disclosures pursuant to the SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, and applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder read with the circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, to all the shareholders whose email addresses are registered with the Company, or the RTA or their respective DP.

Members holding shares in physical mode who have not yet registered/ updated their email addresses with the Company/ Depository Participant can obtain Notice of the EGM and/ or login details for joining the EGM through VC/ OAVM facility including e-voting at the meeting or for voting through remote e-voting system by sending an email to investors@titagarh.in or the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Maheshwari Dataomatics Private Limited at mdpldc@yahoo.com by submission of ISR-1 duly filled and signed and other relevant forms and supporting documents or by sending a request at evoting@nsdl.co.in.

The Company has appointed Sushil Goyal & Co; Company Secretaries as Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

The said Corrigendum to the Notice of EGM is available on website of both the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on the website of the Company at weblink https://titagarh.in/storage/report/actual/1687158531_h1W10_corrigendum-to-notice-of-egm-1pdf.pdf and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The shareholders and others concerned are requested to take note of the above.

For **Titagarh Rail Systems Limited**
(Formerly Titagarh Wagons Limited)
Sd/-
Dinesh Arya
Company Secretary & Compliance Officer
M No. FCS 3665

Place : Kolkata
Date : 19th June, 2023

Oriental Aromatics Ltd.
CIN: L17299MH1972PLC285731
Regd. Office: 133, Jehangir Building, 2nd floor, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001.
Phone No: 022-43214000; Fax: 022-43214099
Web Site : www.orientalaromatics.com Email : investors@orientalaromatics.com

NOTICE

The notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("the Rules").

The Rules, inter alia contain provisions for transfer of share(s), in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Suspende Account in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more.

Notice is further given that in accordance with the provisions of the Rules, individual notices have already been sent to respective shareholders at their latest available address in the Company records, inter alia, providing the details of shares being transferred to IEPF Suspende Account, for taking appropriate action(s). The Company has uploaded the full details of such shareholders whose shares are liable for transfer to IEPF on the website of the Company. i.e. www.orientalaromatics.com

The concerned shareholders are requested to claim the unpaid/unclaimed dividend amount(s) on or before 30th September, 2023 failing which the shares will get transferred to IEPF Suspende account. Please note that no claim shall lie against the company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to IEPF.

Shareholders may note that both the unclaimed dividend amount and the equity share(s) transferred to the IEPF including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority, after following the procedure prescribed by the Rules. The Rules and the application Form (Form IEPF-5) as prescribed are available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For any further information/clarification, shareholders are requested to write to or contact our RTA, Link Intime India Private Limited, Unit: Oriental Aromatics Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel: 022-49186270 Fax: 022-49186600 Email-mt.helpdesk@linkintime.co.in or can also contact the Nodal Officer- Ms Kiranpreet Gill at the Regd Office address of the Company.

For **Oriental Aromatics Limited**
Sd/-
Kiranpreet Gill
Company Secretary & Compliance officer

Date : 19th June 2023
Place : Mumbai

